Published in the following Newspapers on November 5, 2020;

1. Business Standards & Financial Express (English Language)

2. Mumbai Lakshadeep and Loksatta (Marathi Language)

 months ended September 30, 2020 filed with the Stock Exchange(s) under Regulation 33 of the Secur India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standald Financial Results for Quarter and Six months ended September 30, 2020 are available on the website of BS and on the website of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com). The same is website of the Company (www.godrejagrovet.com). (b) The above Financial Results have been reviewed and recommended by the Audit Committee and appro- of the Company at their Meetings held on Wednesday, November 4, 2020. The Financial Results have review by the Statutory Auditors of the Company. (c) Writh a view to focus on its core activities, the Company has partially sold the real estate project during t 30, 2020 to Godrej Properties Limited and the revenue of Rs, 9,60 Crore (Rs,134,68 Crore for the pre 2020) has been included in 'Other operating revenue'. (d) Other income in the Standalone Financial Results for the Half Year ended September 30, 2020 includi- being dividend received from a joint venture. This does not have any impact on the Consolidated Finan ended September 30, 2020. (e) The management has considered internal and certain external sources of information including ecor reports up to the date of approval of the financial results in determining the impact on various element management has used the principles of prudence in applying judgments, estimates and assumptions and based on the current estimates, the management expects to fully recover the carrying amount of i goodwill, intangible assets and investments. The eventual outcome of impact of the global health pan those estimated as on the date of approval of these financial results. (f) During the previous financial year, with the outbreak of COVID-19 pandemic, the business of Godrej Tyso company was adversely impacted in sales and profitability. The last few weeks of the global health pan	ULTS								
Sr. No. Particulars John of the second seco	J, 2020	(₹ in Cror							
1 Total Income from Operations 1,723.91 1,564.17 1,851.12 3,278.02 2 Net Profit / Loss) for the period defore tax (after Exceptional Items #) 150.05 134.37 81.38 284.42 3 Net Profit / Loss) for the period after tax (after Exceptional Items #) 150.05 134.37 81.38 284.42 4 Net Profit / Loss) for the period after tax (after Exceptional Items #) 115.51 100.59 102.65 216.10 5 Total Comprehensive Income for the period (after tax a minority interest) and Other Comprehensive Income (after tax a minority interest) 107.55 88.36 103.81 196.51 6 Equity Strate Capital (reac Value of Rs.10/4 per share) (rof ascontinued operations) (actional Rserve) as shown in the Audited Balance Sneet of the prevolus year 152.57 4.61 5.41 10.18 7 Reserves (acklading Revolution Rserve) as shown in the Audited Balance Sneet of the solution year (actional solution (actional solution (actional solution (actional solution year (actional solution year (actional solution year (actional solution (actional domation year (actional solution year (actional solution year (actional solution (actional domation year (actional solution year (actional solution year (actional solution (actional domation year (actional solution year (actional solution year (actional solution year (actional solution year (action actional solution year (action action action actional solution	for figures fo nt previous d period ed ended nber Septembe 120 30, 2019	r Year ended r March 31, 2020							
2 Net Profit / (Loss) for the period (refore Tax, Exceptional items #) 150.05 134.37 81.38 284.42 3 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items #) 150.05 134.37 81.38 284.42 4 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items #) 115.51 100.59 102.65 216.10 5 Total Comprehensive Income for the period (comprehensive Income (after tax an minority interest)) 107.55 88.96 103.81 196.51 6 Equity Stare Capital (Face Value of Rs.10/- per share) 192.07 192.07 192.04 192.07 7 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audide Balance Sheet of the provious year 5.57 4.61 5.41 10.18 2 Diluted (Rs.): 5.57 4.61 5.41 10.18 3 months ended 3.00116 Unauditadi (Unauuditadi Unauditadi Unauuditadi (Unauuditadi Unaudita	<u> </u>								
addre Exceptional items #) 150.05 134.37 81.38 284.42 4 Net Portir / Loss) for the period after tax (after Exceptional items #) 115.51 100.56 102.66 216.10 5 Total Comprehensive Income for the period (comprehensive Income (after tax & minority interest)) 107.55 88.90 103.81 196.51 6 Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share) 192.07 192.07 192.04 192.07 7 Reserves (excluding Revaluation Reserve) as abrown in the Audited Balance Sneet of the previous year 5.57 4.61 5.41 10.18 2. Dikted (Rs.): 5.57 4.61 5.41 10.18 2. Dikted (Rs.): 5.57 4.61 5.41 10.18 3. continuing operations) (non-annualsec): 5.57 4.61 5.41 10.18 2. Dikted (Rs.): 5.57 4.61 5.41 10.18 3. continuing operations 1.243.33 1.124.84 1.370.50 2.30.20.11 3. Total Income from Operations 1.243.33 1.124.84 1.370.50 2.372.01 1		1							
4 Net Profit / (Loss) for the period (after tax infonct) interests and Other Comprehensive Income for the period (after tax a minority interest) 102.65 216.10 5 Total Comprehensive Income (after tax and minority interest) 107.55 88.96 103.81 196.51 6 Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share) 192.07 192.07 192.04 192.07 7 Reserves (ackuding Fewaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year 8 5.57 4.61 5.41 10.18 8 Earnings per equity share (Face Value of Rs.10/- per share) 107.55 7 4.61 5.41 10.18 8 Continuing operations) 5.57 4.61 5.41 10.18 8 Continuing operations) 5.57 4.61 5.41 10.18 8 Continuing operations) 1.24.53 3.000 9.0000 9.0000 9.0000 <td>1.42 194.5</td> <td>6 348.63</td>	1.42 194.5	6 348.63							
Comprising Profit / (Loss) for the period (after tax & minority interest) and Other Comprehensive Income (after tax and minority interest)) 107.55 88.99 103.81 196.51 6 Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share) 192.07 192.07 192.04 192.07 7 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audied Balance Sheet of the previous year 1 <td></td> <td></td>									
(Face Value of Fis.10- per share) 192.07 102.07 101.07 101.08 101.88 101.83 101.83 101.83 101.83 101.84 101.92.07 101.07 101.07 101.07 1	3.51 179.5	4 302.45							
7 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year. 8 Earnings per equity share (Face Value of Rs.10/- per share) (for discontinued operations & continuing operations) (non-annualised) : 1 I. Basic (Rs.): 5.57 4.61 5.41 10.18 2 Diluted (Rs.): 5.57 4.61 5.41 10.18 KEY FINANCIAL HIGHLIGHTS OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS Sr. Preceding amoths and the second operations and the second operation and the second operations and the second and the second operations and the second operation and the second operations and the second operations and the second operations and the second operation and the second operating the second operation and the second operation and	2.07 192.0								
8 Earnings per equity share (Face Value of Rs.10 ⁺ per share) (for discontinued operations & continuing operations) (non-annualised) : 1. Basic (Rs.): 5.57 4.61 5.41 10.18 2. Diluted (Rs.): 5.57 4.61 5.41 10.18 XE y FINANCIAL HIGHLIGHTS OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS Sr. No Particulars Preceding 3 months ended in the previous gend of the pervious gend september 30, 2020 3 months (gures for current 1 Total Income from Operations 20, 2020 1,243,53 1,126,48 1,379,50 2,372,01 2 Profit Before Tax 107.02 11,300 93,14 220.02 30,219 30,220 10 Total Comprehensive Income (after Tax) 82,277 86,47 100,37 169,24 4 Total Comprehensive Income (after Tax) 82,229 96,63 100,23 169,64 Notes:- (a) The above is an extract of the detailed format of the Standalone & Consolidated Unaudited Financial months ended September 30, 2020 filed with the Stock Exchange(s) under Regulation 33 of the Secuu- India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formati of the Standalo Financial Results for Quarter and Six months ended September 30, 2020. The Financial Results for website of the National Stock Exchange of India Limited (www.rsei	10/ 102.0	102.04							
2. Diluted (Rs.): 5.57 4.61 5.41 10.18 KEY FINANCIAL HIGHLIGHTS OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS Sr. No Particulars Corresponding Year to date 3 months ended June 30, 2019 Synthesize No 1 Total Income from Operations Profit Before Tax 1,243.53 1,124.35 1,124.35 1,124.36 Profit Before Tax Profit Before Tax 1,243.53 1,128.48 9,2020 2,20.02 2,27.01 2,20.02 1,124.36 Notes:- (a) The above is an extract of the detailed format of the Standalone & Consolidated Unautited Financial months ended September 30, 2020 filed with the Stock Exchange(s) under Regulation 3 of the Scandal Financial Results have been reviewed September 30, 2020, cone are available on the website of BS and on the website of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com). The same is website of the Company (www.godrejagrowt.com).		1,646.10							
KEY FINANCIAL HIGHLIGHTS OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS Sr. No. Particulars Corresponding a months ended une 30, 3 conths ended une 30, 3 conths ended unautited unautited unautited ino.57 100.23 100.20 100 100 100.57 100.57 100.57 100.57 100.57).18 9.3	7 15.94							
Sr. No. Particulars Corresponding a months ended Year to data somths ended Summa and the sended Year to data the period 1 Total Income from Operations 1,243,53 1,128,48 1,379,50 2,372,01 2 Profit Her Tax 82,77 86,47 100,57 169,64 Notes:- (a) The above is an extract of the detailed format of the Standalone & Consolidated Unautited Financial months ended September 30, 2020 filed with the Stock Exchange(s) under Regulation 33 of the Secu Undia (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full commat of the Standalor financial Results for Ouarter and Six months ended September 30, 2020 are available on the website of BS and on the website of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com). The same is website of the Company (www.godrejagrovet.com). (b) (b) The above Financial Results have been reviewed and recommended by the Audit Committee and approv of the Company wat their Meetings held on Wedne	9.3	7 15.94							
Sr. No Particulars 3 months ended September 2020 3 months ended Sumatus 3 months ended Sumatus 3 months ended June 30, 2019 3 months ended June 30, 2019 1 Total Income from Operations 1,243.53 1,128.48 1,379.50 2,372.01 2 Profit Before Tax 107.02 113.00 93.14 220.20 30.219 2 Profit After Tax 82.77 86.47 100.57 168.24 4 Total Comprehensive Income (after Tax) 83.29 86.35 100.23 168.44 Notes:- (a) The above is an extract of the detailed format of the Standalone & Consolidated Unaudited Financial months ended September 30, 2020 filed with the Stock Exchange(s) under Regulation 33 of the Secur India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalo Financial Results for Quarter and Six months ended September 30, 2020 are available on the website of BS and on the website of the Company (www.godrejagrovet.com). (b) The above Financial Results have been reviewed and recommended by the Audit Committee and approv of the Company at their Meetings held on Wednesday, November 4, 2020. The Financial Results have review by the Statutory Auditors of the Company. (c) With a view to focus on its core activities, the Company has partially sold the real estate project during t 30, 2020 to Godrej Properties Limited and the revenue	Y FINANCIAL HIGHLIGHTS OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS								
 Total Income from Operations 1,243,53 1,128,48 1,379,50 2,372,01 Profit Before Tax Profit After Tax Total Comprehensive Income (after Tax) 83,29 86,35 100,23 100,23	for figures fo nt previous d period ed ended nber Septembe 120 30, 2019	r Year ended r March 31, 2020							
2 Profit Before Tax 107.02 113.00 93.14 220.02 3 Profit After Tax 82.77 86.47 100.57 169.24 4 Total Comprehensive Income (after Tax) 83.29 86.35 100.23 169.64 Notes:- (a) The above is an extract of the detailed format of the Standalone & Consolidated Unaudited Financial months ended September 30, 2020 filed with the Stock Exchange(s) under Regulation 33 of the Secur India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalor in the website of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com). The same is website of the Company (www.godrejagrovet.com). (b) The above Financial Results have been reviewed and recommended by the Audit Committee and approv of the Company at their Meetings held on Wednesday, November 4, 2020. The Financial Results have review by the Statutory Auditors of the Company. (c) With a view to focus on its core activities, the Company has partially sold the real estate project during t 30, 2020 to Godrej Properties Limited and the revenue of Rs. 9.60 Crore (Rs.134.68 Crore for the pre 2020) has been included in 'Other operating revenue'. (d) Other income in the Standalone Financial Results for the Half Year ended September 30, 2020. (e) The management has considered internal and certain external sources of information including ecor reports up to the date of approval of the financial results. (f		· · ·							
 (a) The above is an extract of the detailed format of the Standalone & Consolidated Unaudited Financial months ended September 30, 2020 filed with the Stock Exchange(s) under Regulation 33 of the Secur India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, The full format of the Standalo Financial Results for Quarter and Six months ended September 30, 2020 are available on the website of the National Stock Exchange of India Lintide (www.nseindia.com). The same is website of the Company (www.godrejagrovet.com). (b) The above Financial Results have been reviewed and recommended by the Audit Committee and approv of the Company at their Meetings held on Wednesday, November 4, 2020. The Financial Results have review by the Statutory Auditors of the Company. (c) With a view to focus on its core activities, the Company has partially sold the real estate project during t 30, 2020 to Godrej Properties Limited and the revenue of Rs. 9.60 Crore (Rs.134.68 Crore for the pre 2020) has been included in 'Other operating revenue'. (d) Other income in the Standalone Financial Results for the Half Year ended September 30, 2020 includive being dividend received from a joint venture. This does not have any impact on the Consolidated Finan ended September 30, 2020. (e) The management has considered internal and certain external sources of information including ecor reports up to the date of approval of the financial results in determining the impact on various element management has used the principles of prudence in applying judgments, estimates and assumptions and based on the carent estimates, the management expects to fully recover the carrying amount of i goodwill, intangible assets and investments. The eventual outcome of impact of the global health pant those eestimated as on the date of approval of these financial results. (f) During the previous financial year, with the outbreak of COVID-19 pandemic, the business of Godrej Tysoc company was adversely	0.02 195.2 0.24 168.8	9 359,22 8 293.31							
 (a) The above is an extract of the detailed format of the Standalone & Consolidated Unaudited Financial months ended September 30, 2020 filed with the Stock Exchange(s) under Regulation 33 of the Secur. India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, The full format of the Standalo Financial Results for Quarter and Six months ended September 30, 2020 are available on the website of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com). The same is website of the Company (www.godrejagrovet.com). (b) The above Financial Results have been reviewed and recommended by the Audit Committee and approv of the Company a their Meetings held on Wednesday, November 4, 2020, The Financial Results have review by the Statutory Auditors of the Company. (c) With a view to focus on its core activities, the Company has partially sold the real estate project during t 30, 2020 to Godrej Properties Limited and the revenue of Rs. 9.60 Crore (Rs.134,68 Crore for the pre 2020) has been included in 'Other operating revenue'. (d) Other income in the Standalone Financial Results for the Half Year ended September 30, 2020 includiv being dividend received from a joint venture. This does not have any impact on the Consolidated Finan ended September 30, 2020. (e) The management has considered internal and certain external sources of information including ecor reports up to the date of approval of the financial results in determining the impact on various element management has used the principles of prudence in applying judgments, estimates and assumptions and based on the current estimates, the management expects to fully recover the carrying amount of it goodwill, intangible assets and investments. The eventual outcome of impact of the global health part to see estimated as on the date of approval of these financial results. (f) During the previous financial year, with the outbreak of COVID-19 pandemic, the business of Godrej Tyso company was adversely	.04 100.2	1 290.00							
 30, 2020 to Godrej Properties Limited and the revenue of Rs. 9.60 Crore (Rs.134.68 Crore for the pre 2020) has been included in 'Other operating revenue'. (d) Other income in the Standalone Financial Results for the Half Year ended September 30, 2020 includive being dividend received from a joint venture. This does not have any impact on the Consolidated Finan ended September 30, 2020. (e) The management has considered internal and certain external sources of information including ecorreports up to the date of approval of the financial results in determining the impact on various element management has used the principles of prudence in applying judgments, estimates and assumptions and based on the current estimates, the management expects to fully recover the carrying amount of it goodwill, intangible assets and investments. The eventual outcome of impact of the global health part those estimated as on the date of approval of these financial results. (f) During the previous financial year, with the outbreak of COVID-19 pandemic, the business of Godrej Tyso company was adversely impacted in sales and profitability. The last few weeks of the previous financial results in prices as well as demand for poultry and related products on account of false rumours linking COVII This necessitated the subsidiary to take certain exceptional measures to mitigate losses on account of x S. 3 Crore had to be destroyed and written off. The crash in prices towards end of March 2020 require a loss of Rs.6.92 Crore in respect of fair valuation of biological assets. This total loss disclosed under Crore for Financial Yea. 2019-20. (g) During the Quarter ended September 30, 2019, the Company elected to exercise the option permitted income Tax Act, 1961 as introduced by Taxation Laws (Amendment) Ordinance, 2019. Accordingly the section of a set of a set of a set of approxes on account of the approxes on the approxes and the sected to exercise the option permitted in conce tax Act, 1961 as i	The above is an extract of the detailed format of the Standalone & Consolidated Unaudited Financial Results for Quarter and Six months ended September 30, 2020 filed with the Stock Exchange(s) under Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone & Consolidated Unaudited Financial Results for Quarter and Six months ended September 30, 2020 are available on the website of BSE Limited (www.bseindia.com) and on the website of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com). The same is also made available on the website of the Company (www.godrejagrovet.com). The above Financial Results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their Meetings held on Wednesday, November 4, 2020. The Financial Results have been subjected to a limited review by the Statutory Auditors of the Company.								
 being dividend received from a joint venture. This does not have any impact on the Consolidated Finan ended September 30, 2020. (e) The management has considered internal and certain external sources of information including ecor reports up to the date of approval of the financial results in determining the impact on various element management has used the principles of prudence in applying judgments, estimates and assumptions and based on the current estimates, the management expects to fully recover the carrying amount of i goodwill, intangible assets and investments. The eventual outcome of impact of the global health pant those estimated as on the date of approval of these financial results. (f) During the previous financial year, with the outbreak of COVID-19 pandemic, the business of Godrej Tyso company was adversely impacted in sales and profitability. The last few weeks of the previous financial in prices as well as demand for poultry and related products on account of false rumours linking COVII This necessitated the subsidiary to take certain exceptional measures to mitigate losses on account of v Rs, 3 Crore had to be destroyed and written off. The crash in prices towards end of March 2020 require a loss of Rs.6.92 Crore in respect of fair valuation of biological assets. This total loss disclosed under Crore for Financial Year 2019-20. (g) During the Quarter ended September 30, 2019, the Company elected to exercise the option permitted income Tax Act, 1961 as introduced by Taxation Laws (Amendment) Ordinance, 2019. Accordingly the same same same same same same same sam									
 reports up to the date of approval of the financial results in determining the impact on various element management has used the principles of prudence in applying judgments, estimates and assumptions and based on the current estimates, the management expects to fully recover the carrying amount of in goodwill, intangible assets and investments. The eventual outcome of impact of the global health pan those estimated as on the date of approval of these financial results. (f) During the previous financial year, with the outbreak of COVID-19 pandemic, the business of Godrej Tyso company was adversely impacted in sales and profitability. The last few weeks of the previous financial in prices as well as demand for poultry and related products on account of false rumours linking COVII This necessitated the subsidiary to take certain exceptional measures to mitigate losses on account of v Rs, 3 Crore had to be destroyed and written off. The crash in prices towards end of March 2020 require a loss of Rs.6.92 Crore in respect of fair valuation of biological assets. This total loss disclosed under Crore for Financial Year 2019-20. (g) During the Quarter ended September 30, 2019, the Company elected to exercise the option permitted income Tax Act, 1961 as introduced by Taxation Laws (Amendment) Ordinance, 2019. Accordingly the same the subsidiary to take set and the substate as the option permitted of the set of the same set. 	inancial Results f	for the Half Yea							
company was adversely impacted in sales and profitability. The last few weeks of the previous financial in prices as well as demand for poultry and related products on account of false rumorus linking COVII This necessitated the subsidiary to take certain exceptional measures to mitigate losses on account of v Rs. 3 Crore had to be destroyed and written off. The crash in prices towards end of March 2020 require a loss of Rs.6.92 Crore in respect of fair valuation of biological assets. This total loss disclosed under Crore for Financial Year 2019-20. (g) During the Quarter ended September 30, 2019, the Company elected to exercise the option permitted Income Tax Act, 1961 as introduced by Taxation Laws (Amendment) Ordinance, 2019. Accordingly the Amendment of the context of the same set of the company elected to exercise the option permitted Income Tax Act, 1961 as introduced by Taxation Laws (Amendment) Ordinance, 2019. Accordingly the Amendment of the context of the company elected to exercise the option permitted Income Tax Act, 1961 as introduced by Taxation Laws (Amendment) Ordinance, 2019. Accordingly the Amendment of the context of the tax and	reports up to the date of approval of the financial results in determining the impact on various elements of its financial results. The management has used the principles of prudence in applying judgments, estimates and assumptions including sensitivity analysis and based on the current estimates, the management expects to fully recover the carrying amount of inventories, trade receivables, goodwill, intangible assets and investments. The eventual outcome of impact of the global health pandemic may be different from								
Income Tax Act, 1961 as introduced by Taxation Laws (Amendment) Ordinance, 2019. Accordingly th	During the previous financial year, with the outbreak of COVID-19 pandemic, the business of Godrej Tyson Foods Limited, a subsidiary company was adversely impacted in sales and profitability. The last few weeks of the previous financial year witnessed a sharp drop in prices as well as demand for poultry and related products on account of false runnours linking COVID-19 to poultry consumption. This necessitated the subsidiary to take certain exceptional measures to mitigate losses on account of which inventory to the tune of Rs, 3 Crore had to be destroyed and written off. The crash in prices towards end of March 2020 required the subsidiary to recognise a loss of Rs.6.92 Crore in respect of fair valuation of biological assets. This total loss disclosed under exceptional item is Rs. 9.92								
provision for income tax and re-measured its deferred tax balances on the basis of the rate prescribed impact of this change has been recognised in the statement of Profit & Loss for the previous Quarter and	ly the Company ribed in the said	has recognize section. The fu							
30, 2019 and previous year ended March 31, 2020. For Godrej Agrovet Limited Sd/- B, S, Yadaw									

Godref agrovet

GODREJ AGROVET LIMITED

Corporate Identity Number : L15410MH1991PLC135359



गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेड

कॉपोरेट आयर्डेटिटी नंबर : L15410MH1991PLC135359 नोंदणीकृत कार्यालय : गोदरेज वन, ३ रा मजला, पिरोजशानगर, पूर्व द्रुतगती महामार्ग, विक्रोळी (पूर्व), मुंबई - ४०० ०७९, महाराष्ट्र, भारत. वेक्साइट : www.godrejagrovet.com दूर. : + ९१ - २२ - २५,९४ ४४१६, फॅक्स : +९१ - २२ - २५१९ ५१२४, ई-मेल : gavlinvestors@godrejagrovet.com

दि. ३०.०९.२०२० रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकरिताच्या

अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा सारांश								
							(रु. कोटीमध्ये)	
अ. क्र.	तपशील	३०.०९.२०२० रोजी संपलेली तिमाही	३०.०६.२०२० रोजी संपलेली गत तिमाही	३०.०९.२०१९ रोजी संपलेल्या वर्षअखेरची अनुषंगिक तिमाही	३०.०९.२०२० रोजी संपलेल्या विद्यमान कालावधीकरिता वर्ष ते दिनांक आकडेवारी	३०.०९.२०१९ रोजी संपलेल्या विद्यमान कालावधीकरिताची वर्ष ते दिनांक आकडेवारी	३१.०३.२०२० रोजी संपलेले वर्ष	
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	१,७२३.९१	१,५५४.१७	१,८५१.१२	३,२७८.०८	રૂ,૬૬૩.૭૦	६,९६४.०४	
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबी पूर्व#)	શ્ૡ૦.૦ધ	१३४.३७	८१.३८	२८४.४२	શ્૬૪.५૬	રૂષ૮.ષષ	
٦ ٦	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीपश्चात#)	શ્ધo.ou	१३४.३७	८१.३८	२८४.४२	१९४.५६	३४८.६३	
8	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीपश्चात#)	શ્ર્ય, હ્ર	१००.५९	१०२.६५	२१६.१०	१८०.२३	३००.५८	
ų.	कालावधीकारिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (कर व अनियंत्रित व्याजापश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसम ावेशक उत्पन्न (कर व अनियंत्रित व्याजपश्चात) यांचा समावेश)	૧૦૭.૬૬	८८.९६	१०३.८१	१९६.५१	શહર.५४	३०२.४५	
Ę	समभाग भांडवल (प्रतिशेअर रु. १०/- दर्शनी मूल्य)	१९२.०७	१९२.०७	१९२.०४	१९२.०७	१९२.०४	१९२.०४	
6	गत वर्षीच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार राखीव (पुर्नमूल्यांकन राखीव बगळता)	_	_	-	_	-	१,६४६.१०	
٤	उत्पन्न प्रति समभाग (प्रति शेअर रु. १०/- दर्शनी मूल्य) (खंडित कामकाज च अखंडित कामकाजाकरिता) (अवार्षिकीकृत)							
	१. मूलभूत (रु.)	૬.૬૭	४.६१	५.૪१	१०.१८	९.३७	શ્વ.૬૪	
	२. सौम्यीकृत (रु.)	ધ.ધછ	४.६१	५.૪१	१०.१८	९.३७	१५.९४	
		0.0	30)					

स्थायी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांची प्रमुख वित्तीय वैशिष्ट्ये

(रु. कोटीमध्ये)

अ. क्र.	तपशील	३०.०९.२०२० रोजी संपलेली तिमाही	३०.०६.२०२० रोजी संपलेली गत तिमाही	३०.०९.२०१९ रोजी संपलेल्या वर्षअखेरची अनुषंगिक तिमाही	३०.०९.२०२० रोजी संपलेल्या विद्यमान कालावधीकरिता वर्ष ते दिनांक आकडेवारी	३०.०९.२०१९ रोजी संपलेल्या विद्यमान कालावधीकरिताची वर्ष ते दिनांक आकडेवारी	३१.०३.२०२० रोजी संपलेले वर्ष
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
৪	परिचालनातून एकूण उत्पन्न	१,२४३.५३	१,१२८.४८	१,३७९.५०	२,३७२.०१	ર,૬३१.७५	५,११८.६८
२	करपूर्व नफा	१०७.०२	११३.००	९३.१४	२२०.०२	१९५.२९	३५९.२२
ъ.	करपश्चात नफा	८२.७७	८६.४७	१००.५७	१६९.२४	१६८.८८	२९३.३१
8	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	८३.२९	૮૬.રૂપ	१००.२३	१६९.६४	१६८.२१	२९०.८६

टीपा:-

्र) बरील तपशील हा भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सूचिबद्धता अनिवार्थता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या दि, ३०.०९,२०२० रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीकरिताच्या स्थायी व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्शांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. दि, ३०.०९,२०२० रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीकरिताच्या स्थायी व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्शांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. दि, ३०.०९,२०२० रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीकरिताच्या स्थायी व एकत्रित लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्शांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. दि, ३०.०९,२०२० रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीकरिताच्या स्थायी व एकत्रित लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्शांच्या वित्तिटेड (www.bseindia.com) यत तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com)च्या वेबसाइटवरही उपलब्ध आहे. सदर तपशील कंपनीची वेबसाइट (www.godrejagrovet.com) वरही उपलब्ध आहे.

बी) वरील वितीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले असून त्यांची शिफारस करण्यात आली आहे व कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे त्यांच्या बुधवार, दि. ०४.११.२०२० रोजी पार पडलेल्या सभेत त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. वित्तीय निष्कर्ष हे कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांद्वारे केलेल्या मर्यादित पुनरावलोकनाच्या अधीन असतील.

सी) आपल्या महत्त्वाच्या कामकाजावर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने कंपनीने ३० सप्टेंबर २०२० रोजी संपलेल्या तिमाहीदप्रयान आपल्या रियल इस्टेट प्रोजेक्टची गोदरेज प्रॉपटींज लिमिटेडला अंशत: विक्री केली व रु. ९.६० कोटीच्या (दि. ३१.०३.२०२०) रोजी संपलेल्या गत वर्षाकरिता रु. १३४.६८ कोटी) महसुलाचा अन्य परिवालन महसुलामध्ये समावेश केला.

डी) दि. ३०.०९.२०२० रोजी संपलेल्या सहामाहीकरिताच्या स्थायी वित्तीय निष्कर्यांमधील अन्य उत्पन्नामध्ये संयुक्त उद्यमाकडून प्राप्त लाभांश म्हणून रु. २६.४६ कोटींच्या उत्पन्नाचा समावेश आहे. दि. ३०.०९.२०२० रोजी संपलेल्या सहामाहीकरिताच्या एकत्रित वित्तीय निष्कर्यांवर याचा कोणताही परिणाम नाही.

\$) व्यवस्थापनाने माहितीच्या अंतर्गत व काही बाह्यस्थ स्रोतांचा विचार केला आहे, यामध्ये त्यांच्या वित्तीय निष्कर्षांच्या विविध घटकांवरील प्रभावाचा विचार करताना वित्तीय निष्कर्षांच्या मंजुरीच्या तारखेपर्यंत आर्थिक भवितव्य व उद्योग अहवाल यांचा समावेश आहे. संवेदनशील विश्लेषणासहित व्यवस्थापनाने निर्णय, अंदाज व वापर यांच्या अंमलबजाणीत दूरदर्शीणाच्या धोरणांचा वापर केला व विद्यमान अंदाजांच्याआपात्यर व्यवस्थापनास वस्तुमुची, स्वीकाराई व्यपास, सद्भावना, अमूर्त संपत्ती व गुंतवणुका यांच्या राजमांच्या पूर्ण वमुलीची अपेक्षा आहे. महामारीच्या कारणास्तव जागतिक आरोग्याच्या प्रभावावरील तत्कालीन प्रभाव हा सदर वित्तीय निष्कर्षांच्या तारखानुमार या अंदाजांदून वेगळा असू शकेल.

एफ) गत वित्तीय वर्षादरम्यान कोव्हिड – १९ महामारीच्या उद्रेकाच्या कारणास्तव गोदरेज टायसन फूड्स लिमिटेड – एक उपकंपनी यांचा व्यवसाय विक्री व नफ्यासंदर्भात विपरीत परिणाम झाला. वित्तीय वर्षाच्या गत काही आठवड्यांमच्ये पोल्ट्री वापरामध्ये कोव्हिड – १९ शी संबंधित अफवांच्या कारणास्तव पोल्ट्री व संबंधित घटकांमधील दर व मागणीमध्ये मोठी घसरण झाली होती.

या कारणास्तव संबंधित उपकंपनीला रु. ३.०० कोटींपर्यंतच्या संपुष्टात आलेल्या व निर्लेखित करण्यात आलेल्या वस्तुमूचीच्या हानी भरून काढण्यासाठी काही वेगळ्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी लागली. मार्च २०१० अखेरीस दरामधील घरसणीमुळे सदर उपकंपनीला जैविक संपत्तीच्या नि:पक्ष मूल्यांकनासंदर्भात रु. ६.९२ कोटींचा तोटा झाला. सदर एकूण तोटा वित्तीय वर्ष २०१९–२० करिता रु. ९.९२ कोटी इतका अपचादात्मक बाबींअंतर्गत घोषित आहे.

जी) दि. ३०.०९.२०१९ रोजी संपलेल्या तिमाहीदरम्यान कंपनीने कराधान कायदे (सुधारणा) अधिनियम, २०१९ अंतर्गत विहित आयकर कायदा, १९६१ च्या अनुच्छेद ११५ बीएए अंतर्गत मंजुर पर्यायांचा वापर करण्याचा निर्णय येतला. त्यानुसार कंपनीने सदर अनुभागामध्ये विहित दराच्या आधारावर गत वर्षामध्ये त्यांच्या विभाजित कर शिलकीचे पुनःगणन केले. सदर बदलांचा संपूर्ण प्रभाव दि. ३०.०९.२०१९ रोजी संपलेली गत तिमाही व सहामाही तसेच दि. ३१.०३.२०२० रोजी संपलेल्या गत वर्षाकरिताच्या नफा-तोटा पत्रकाच्या अहवालात नोंदवण्यात आलेला आहे.